

१७ मँन्युल्स

कार्यकारी अभियंता ग-दक्षिण विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.

मँन्युअल	तपशिल
[१]	संस्थेचा तपशिल, कार्य आणि कर्तव्ये
[२]	अधिकारी / कर्मचा-यांचे अधिकार आणि कर्तव्ये
[३]	निर्णय घेण्याची कार्यपद्धती व पर्यवेक्षण / देखरेख आणि उत्तरदायित्व.
[४]	कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडण्यासाठी ठरवून दिलेली मानके.
[५]	कर्तव्ये बजावताना मंडळाच्या अधिकारी कर्मचा-यांकडून वापरण्यात येणा-या नियम, विनियम सूचना ,हस्तपुस्तिका व अभिलेख यांचा तपशिल.
[६]	मंडळ स्तरावर अथवा मंडळाचे नियंत्रणाखाली असलेल्या कागदपत्रांची वर्गवारी दर्शविणारा तक्ता .
[७]	धोरण तयार करणे किंवा प्रशासन यामध्ये जनतेच्या सहभागाविषयी अस्तिवात असलेल्या व्यवस्थेचा तपशिल.
[८]	कामकाजात सल्ला देण्यासाठी मंडळाचाच भाग असलेल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त सभासद असणारे मंडळ, परिषद, समिती गठीत केली असल्यास त्यांची माहिती , अशा मंडळ परिषद किंवा समिती यांच्या बैठका किंवा बैठकांचे इतिवृत्त सर्व सामान्य जनतेस खुले असते काय त्या बाबत माहिती.
[९]	मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांची सूची.
[१०]	मंडळाच्या अधिकारी कर्मचा-यांना मिळणारे मासिक वेतन व नुकसान भरपाई देण्याची विनियमातील पद्धत .
[११]	प्रत्येक नियोजनासाठी अर्थसंकल्पात केलेली प्रस्तावित तरतूद व प्रत्यक्ष झालेला खर्च
[१२]	अर्थसहाय्यीत कार्यक्रम राबविण्याची पद्धत अर्थसहाय्याची रक्कम व लाभार्थी यांचा तपशिल .
[१३]	मंडळातर्फे देण्यात येणा-या सवलत परवाना किंवा अधिकृत लाभार्थीचा तपशिल.
[१४]	इलेक्ट्रॉनिक माध्यमावर उपलब्ध असलेल्या माहितीचा तपशिल
[१५]	माहिती मिळविण्यासाठी नागरीकांना उपलब्ध असलेल्या सुविधाचा तपशिल, वाचनालय व वाचनखोली असल्यास त्यांच्या कामकाजाच्या वेळबाबतच्या तपशिलसह.
[१६]	माहिती अधिका-यांचे नाव पदनाम आणि अन्य तपशिल.
[१७]	विहीत केलेली अन्य माहिती.

कार्यकारी अभियंता /ग-दक्षिण विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.

मॅन्युअल - १ संस्थेचा तपशील आणि कर्तव्य/ कार्याचा तपशील-

ग-दक्षिण विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचा कार्यक्रम आणि कर्तव्य, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अधिनियम, १९७६ नुसार पार पाढण्यात येतात.

अ) कार्य :-

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या उपकरप्राप्त इमारतींची व पुनर्रचित इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील इमारतींची पुनर्रचना करणे,

ब) कार्याचे स्वरूप :-

- १) योजनेच्या आराखडयास स्थानिक संस्थेची मंजूरी घेणे.
- २) योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त करणे.
- ३) योजनेचे सविस्तर अंदाजपत्रक बनवून तांत्रिक मंजूरी घेणे.
- ४) बांधकामाकरीता निविदा मागविणे.
- ५) प्राप्त झालेल्या निविदा सक्षम अधिकाऱ्यांकडून मंजुर करून घेणे.
- ६) बांधकामाबाबत ठेकेदारां बरोबर करारपत्र करून प्रत्यक्ष योजना राबविणे.
- ८) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण वसाहतीतील मंडळाच्या अखत्यारीत असणाऱ्या जलपुरवठा यंत्रणा, मलनिसःरण यंत्रणा, रस्ते इ. बाह्य सुविधांची देखभाल, दुरुस्ती करणे, सुविधांचे उन्नतीकरण करणे.

मॅन्युअल -२ अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्य-

ग-दक्षिण विभाग/मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे अधिकारी यांचे अधिकार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांचे अधिकार प्रदान ठराव क्रमांक ५६८१, दि. २८.५.२००१ अन्वये तसेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका व महाराष्ट्र सार्वजनिक लेखा संहिता तसेच प्राधिकरणांचे विविध ठराव, परिपत्रके व आदेश या नुसार पार पाढण्यात येतात.

तसेच मुख्य अभियंता / प्रा. यांनी १९९४ साली अभियंत्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये बदलचे प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाची स्वतंत्र पुस्तिका तयार केलेली आहे.

**कार्यकारी अभियंता / ग-दक्षिण विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत
कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात^{आले आहे. मॅन्युअल -२}**

अ. क्र.	अधिकाऱ्याचे / कर्मचाऱ्याचे नाव	पदनाम	सोपविण्यात आलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या
१)	श्री. सुधीर येवले	कार्यकारी अभियंता	<p>ग-दक्षिण विभागातील उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व पुनर्विकास, पुनर्रचित इमारतींची दुरुस्ती व देखभाल, ग/दक्षिण विभागांतर्गतील संक्रमण शिबिरांची दुरुस्ती व देखभाल.</p>
२)	श्री. महेश हेडावू (अतिरिक्त कार्यभार)	उप अभियंता-१	<p><u>खालील रस्त्यांवरील उपकरपात्र इमारतींची दुरुस्ती</u> खेडगल्ली, सयानी रोड, काशीनाथ धुरु मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, नरदुल्ला टॅक रोड, गोखले रोड (दक्षिण). <u>खालील पुनर्रचित इमारतींची देखभाल</u> जय भवानी सदन, कबिराश्रम, अद्वैत, स्वामी सदन, सिद्धीप्रभा, रत्नसिंधु, बजरंग कृपा, गणेश निकेतन, युगारंभ, दुर्गा निवास, ग / दक्षिण विभागातील भूसंपादीत इमारतींची कामे</p> <ul style="list-style-type: none"> १) मिठवाला चाळ, २) राम निवास, ३) केळीची चाळ. ४. नळवाला चाळ. <p><u>संक्रमण शिबीरांची देखभाल</u></p> <ul style="list-style-type: none"> १) श्रीराम मिल , वरळी , मिल लॅन्ड २) पिरामल मिल लोअर परेल मिल लॅन्ड ३) स्टॅन्टर्ड मिल प्रभादेवी मिल लॅन्ड.
३)	श्री. महेश हेडावू	उप अभियंता-२	<p><u>खालील रस्त्यांवरील उपकरपात्र इमारतींची दुरुस्ती</u></p> <ul style="list-style-type: none"> १) ना.म.जोशी मार्ग. २) करीरोड(पश्चिम) ३. साने गुरुजी मार्ग ४. धोबीवाडा सातरस्ता ५. खान अब्दुल गफार खान रोड. <p><u>ग / दक्षिण विभागातील भूसंपादीत इमारतींची कामे</u></p> <ul style="list-style-type: none"> १.वाणी चाळ २.देवीधरमदास वाणी चाळ ३.सोहराब चाळ ४.ईराणी चाळ, <p><u>खालील पी.एम.जी.पी. इमारतींची विशेष दुरुस्ती व भाडेवसुली व मिळकत व्यवस्थापक यावर देखरेख.</u></p> <p>गोवर्धन, शिवशक्ती पार्क, श्री पिंपळेश्वर, जय अंबे सदन</p> <p><u>पुनर्रचित इमारतींची देखभाल</u></p> <ul style="list-style-type: none"> १. तपोवन अ, ब, क २. श्यामसुंदर सदन ३. सिद्धी साई ४. दत्त प्रसाद ५. सुखशांती ६. भगीरथ ७. विश्वज्योती ८. साई श्रद्धा ९. महात्मा फुले सदन १०. शिवरत्न ११. पिंपळेश्वर कपा १२. वैष्णव सदन १३. श्रीराम सदन १४. पंचगंगा १ ते ५.
४)	श्री निलेश गाडगे	उप अभियंता-३	<p><u>खालील रस्त्यांवरील उपकरपात्र इमारतींची दुरुस्ती</u></p> <ul style="list-style-type: none"> १. सेनापती बापट मार्ग २. डॉ. अऱ्णी बेझंट रोड ते वरळी नाका ३. गणपतराव कदम मार्ग ४. पॅनेट मिल लेन ५. शाहीर अमर शेख मार्ग ६. केशवराव खाडे मार्ग, ७. पांडुरंग बुधकर मार्ग ८. शंकरराव नरम पथ

			<p>९. सन मिल लेन, (सिताराम जाधव मार्ग) १०. डॉ.ई.मोझेस रोड ११. वरळी कोळीवाडा. १२. सोनापूर लेन, वरळी १३. ग्लोबल मिल लेन</p> <p><u>खालील पुनर्रचित इमारतींची देखभाल</u></p> <ol style="list-style-type: none"> १) आंबेडकर सदन, २) गणेश कृपा एलफिस्टन ३) शिवकृपा, ४) छत्रपती साहू सदन ५) मातृछाया ६) विनायक सदन ७) विश्रांती ८) कृष्णा निवास ९) राजगड १०) सुयश ११) शिवस्मृती १२) सिदधी सदन १३) ओम साई सदन १४) नालंदा, १५) गणेश प्रभा १६) देवगीरी १७) शांती निवास १८) साफल्य क्र. १व २
५)	श्री. निलेश गाडगे (अतिरिक्त कार्यभार)	उप अभियंता-४	<p><u>खालील रस्त्यांवरील उपकरपात्र इमारतींची दुरुस्ती</u></p> <ol style="list-style-type: none"> १. जगन्नाथ भातणकर मार्ग २. फितवाला रोड ३. ओल्ड प्रभादेवी रोड ४. न्यू प्रभादेवी रोड ५. वीर सावरकर मार्ग ६. सर पोचखनवाला रोड, <p><u>संक्रमण शिबिरांची देखभाल -</u></p> <ol style="list-style-type: none"> १. बिंबिसार नगर, गोरेगाव.(पू), इमारत क्र. १ ते १७. २. ओशीवरा जोगेश्वरी पश्चिम <p><u>खालील पी.एम.जी.पी. इमारतींची विशेष दुरुस्ती व देखरेख.</u></p> <ol style="list-style-type: none"> १. मंगलमूर्ती २. सुयश ३. साई सदन ४. सहजीवन ५. आमची सावली ६. आदेश्वर <p><u>खालील पुनर्रचित इमारतींची देखभाल</u></p> <ol style="list-style-type: none"> १, गणेश कृपा, प्रभादेवी २. लक्ष्मी सदन ३. सिदधीविनायक कृपा ४. त्रिशुल नं. १ व २ ५. कोकण वैभव ६. साईधाम ७. ब्रह्मसिदधी

			<p>८. सारंग ९. संजीवनी प्रसाद १०. दत्त कृष्ण ११. सत्यम शिवम सुंदरम १२. शिवराज भवन नं. १ व २ १३. साईसागर १४. महालक्ष्मी दर्शन</p>
६)	श्री. आकाश तेली (अतिरिक्त कार्यभार)	सहा. अभियंता,	<p>१) विभागाचे अर्थसंकल्प, मासिक प्रगती अहवाल, डी.बी., टास्क मॅनेजमेंट, वरिष्ठ कार्यालयास द्यावयाची माहिती तयार करणे. २) विभागाचे लेखापरिक्षण अहवाल, दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे अहवाल तयार करणे. ३) ग दक्षिण विभागातील सर्व कामांच्या अंदाजपत्रकाना तांत्रिक मान्यता देणे ४) पुर्नरचित इमारतींची देखभाल दुरुस्ती, उपकर प्राप्त इमारतींची ना हरकत प्रमाणपत्राव्याप्त दुरुस्ती प्रकरणे तपासणी करून सादर करणे ५) उपअभियंता २ व ४ यांना त्यांच्या कामात सहाय करणे</p>
७)	श्री. आकाश तेली	कनिष्ठ अभियंता	<p>१) विभागाचे अर्थसंकल्प, मासिक प्रगती अहवाल, डी.बी., टास्क मॅनेजमेंट, वरिष्ठ कार्यालयास द्यावयाची माहिती तयार करणे. २) विभागाचे लेखापरिक्षण अहवाल, दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे अहवाल तयार करणे. ३) उपभियंता १ व ३ यांना त्यांच्या कामात सहाय करणे.</p>
९०)	श्री. अमित प्रताप	वरिष्ठ लिपिक	<p>१. या विभागाती इमारतींच्या दुरुस्ती बाबतच्या कामांची निविदा तयार करणे २. वर्क ऑर्डर रजिस्टर अदययावत ठेवणे ३. निविदा विषयक इतर कामे</p>
९१)	श्री. संजय पेडणेकर	वरिष्ठ लिपिक	<p>१) माहिती अधिकार नोंदवणी अदययावत ठेवणे. २) WMS प्रणालीमध्ये नोंद करणे ३) बील रजिस्टर अदययावत ठेवणे ४) आस्थापना विषयक कामे</p>
९२	श्री. हरिदास जाधव	कनिष्ठ लिपिक	<p>१. संगणकीय प्रणालीमध्ये आवक टपालाची नोंद ठेवणे २. टंकलेखनाची कामे ३. दैनंदिन जावक संबंधित सर्व कामे पार पाडणे</p>

मॅन्युअल - ३
निर्णय घेण्याची कार्यपद्धती व पर्यवेक्षण / देखरेख उत्तरदायित्व.
अ.प्रशासकीय मान्यता

कार्यकारी अभियंता / ग-दक्षिण विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत विविध बाबी संबंधी निर्णय घेण्याबाबत मा.उपाध्यक्ष /प्रा. यांनी जारी केलेले परिपत्रक क्र.६२४/२०२२, दि.०३.१०.२०२२ नुसार कार्यवाही करण्यात येते. त्याबाबतची माहिती खालील प्रमाणे.

अ.क्र.	कामाचा विषय	सक्षम प्राधिकारी	अधिकार प्रधानता	शर्ती	शेरा
१.	मुंबई शहराती जुन्या इमारतीची दुरुस्ती (म्हाडाचे प्रकरण ८)	मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळ व जेव्हा मंडळ अस्तित्वात नसेल तेव्हा मुख्य अधिकारी /मु.इ.दु.पु.म.	पुर्ण अधिकार	दुरुस्तीचे प्रत्येक काम प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात घेण्याची गरज नाही तथापि दुरुस्तीवर होणाऱ्या एकूण खर्चाची नोंद करण्यात यावी.	आर्थिक तरतुदीनुसार तसेच मंडळाचे संबंधित मुख्य अभियंता व मुख्य लेखाधिकारी यांच्या सहमतीने
	मुख्य अभियंता	रु. २५.००लक्ष पर्यंत		वरीलप्रमाणे	वरीलप्रमाणे
	उपमुख्य अभियंता	रु. १०.००लक्ष पर्यंत		कमाल मर्यादिची पातळी न ओलांडता तसेच संबंधित मंडळाची मान्यता घेण्याच्या अधिन राहून	--
२	पुनर्रचनेची कामे व संक्रमण गाळे बांधणे	मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळ व जेव्हा मंडळ अस्तित्वात नसेल तेव्हा मुख्य अधिकारी /मु.इ.दु.पु.म.	पुर्ण अधिकार	निधीची उपलब्धता आणि संबंधित मुख्य अभियंता यांचे अभिप्राय यांस आधिन राहून	--
	मुख्य अभियंता	रु. २५.००लक्ष पर्यंत		-	-
	उपमुख्य अभियंता	रु. १०.००लक्ष पर्यंत		-	-

ब. तांत्रिक मान्यता :-

संदर्भ- शासन निर्णय क्र. विअसु-२०१५/प्र.क्र. २१८/इमारती -२दि. १६. १२. २०१५

महाराष्ट्र सा.बा.वि.नियम पुस्तकेतील परिच्छेद क्र.	अधिकाराचे स्वरूप	ज्यांच्याकडे अधिकार सोपविण्यात आला तो प्राधिकारी	सोपविलेल्या अधिकाराची व्याप्ती	शेरा
१३५	अ. सर्व प्रकारची स्थापत्य कामे (मुळ दुरुस्ती इत्यादी)	मुख्य अभियंता	पुर्ण अधिकार	तांत्रिक मंजूरी देण्याचा अधिकार हा, टक्केवारी
		उपमुख्य अभियंता	रु. २,५०,००,०००/- पर्यंत	खर्चाशिवाय (Cost of work Portion)
		कार्यकारी अभियंता	रु १,००,००,०००/- पर्यंत	असल्याचे समजण्यात यावे.(PWD Manual मराठी आवृत्ती क्र.४९५)
		उपअभियंता	रु. १,००,०००/- पर्यंत	
		ब.सर्व प्रकारची विद्युतविषयक कामे (मुळ दुरुस्ती इत्यादी)	मुख्य अभियंता	पुर्ण अधिकार
		उपमुख्य अभियंता	रु. २५,००,०००/- पर्यंत	
		कार्यकारी अभियंता	रु.७,५०,०००/- पर्यंत	
		उपअभियंता	रु. २५,०००/-पर्यंत	

क. प्रारूप निविदा तथा निविदा :-

प्रारूप ई- निविदा कागदपत्रांना मंजूरी

प्रारूप निविदा मंजूरीचे अधिकार संदर्भ- सां.बा.वि. शासन निर्णय क्र.सीएटी -२०१७ /प्र.क्र.८/इमा-२
दि. २७.०९.२०१८ निविदा प्रारूप मंजूरीचे अधिकार खालीलप्रामाणे प्रदान करण्यात येत आहे.

कार्यकारी अभियंता	:	रु. १ कोटी पर्यंत किंमतीच्या निविदा
उपमुख्य अभियंता	:	रु. १ कोटी पेक्षा जास्त ते रु. २.५० कोटी पर्यंत किंमतीच्या निविदा
मुख्य अभियंता	:	रु. २.५० कोटी वरील किंमतीच्या निविदा

ड. अतिरिक्त बाबी -

योजनेचे काम करीत असताना अचानक काही अतिरिक्त काम / बाब उद्भवल्यास व सदर बाबीचा अंतर्भाव करारनाऱ्यात नसल्यास अशी बाब ठेकेदारास अतिरिक्त बाब म्हणून मंजुर केली जाते. अतिरिक्त बाब मंजुर करण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत तयार केला जातो. रु.५०,०००/- पर्यंतच्या अतिरिक्त बाबीस कार्यकारी अभियंता मंजूरी प्रदान करतात. व त्यावरील रक्कमेच्या अतिरिक्त बाबीस उपमुख्य अभियंता मंजूरी प्रदान करतात.

इ. ठेकेदाराचे काही वाद असल्यास अशा प्रकरणी अंतिम निर्णय अधिकारी -

योजनेचे काम करीत असताना ठेकेदार व संबंधित विभाग / मंडळ यांच्यात काही विषय / बाब याबाबत काही मतभेद असल्यास अशी प्रकरणे संबंधित कार्यकारी अभियंता विभागामार्फत मुख्य लेखाधिकारी तथा उपमुख्य अभियंता यांच्या अभिप्रायासह उपाध्यक्ष / प्रा. यांना सादर करतात. याप्रकरणी अंतिम निर्णय अधिकारी उपाध्यक्ष / प्रा. हे आहेत.

ई. धोरणात्मक निर्णय / बाब टिप्पणी -

काही विशिष्ट प्रकरणी धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असेल किंवा मुंबई मंडळ तथा प्राधिकरणाच्या अधिकारातील काही प्रकरणे असल्यास संबंधित कार्यकारी अभियंता विभागामार्फत बाब टिप्पणी सादर करण्यात येते. सदर टिप्पणीवर आवश्यकेतेप्रमाणे मुख्य लेखाधिकारी आर्थिक बाजूंची पडताळणी करतात. तदनंतर सदर प्रस्ताव उपमुख्य अभियंता तसेच मुख्य अधिकारी यांच्या मान्यतेने मुंबई मंडळासमोर ठेवण्यात येते. या व्यतिरिक्त प्राधिकरणासमोर बाब टिप्पणी ठेवावयाची असल्यास वरीलप्रमाणे मुंबई मंडळापुढे बाब टिप्पणी ठेवुन मंडळाच्या शिफारशीनुसार प्राधिकरणापुढे सादर करण्यात येते. सदर बाब टिप्पणीवर मुख्य अभियंता / प्रा. तथा वित्त नियंत्रक यांच्या अभिप्रायासह उपाध्यक्ष / प्रा. यांना सादर केला जातो. काही प्रकरणे आवश्यकता असल्यास वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ / प्रा., विधी सल्लागार/ प्रा. यांचेही अभिप्राय नोंदविले जातात. उपाध्यक्ष / प्रा. यांच्या मान्यतेनुसार सदर बाब टिप्पणी प्राधिकरणासमोर चर्चेस येते व प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ठरावान्वये प्रस्तावास मान्यता प्रदान केली जाते.

मॅन्युअल - ४

कर्तव्य / जबाबदा-या पार पाडण्यासाठी ठरवून दिलेली मानके / निकष

या विभागास सदर बाबतीत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण नियम, १९७६ नुसार कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे.

निकष अ-

१) म्हाडाच्या मंडळांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या योजनांबाबत कार्यक्रम अंदाजपत्रक / अंदाजपत्रकाव्हारे (मंडळाकडे ताबा असलेल्या उपकर प्राप्त इमारतीच्या जागेवर पुनर्रचित इमारती) गाळे बांधण्याचे वार्षिक उद्दिष्ट ठरवून दिले जाते.

निकष- ब

कार्यकारी अभियंता/ग-दक्षिण विभाग / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांच्या विभागात प्राप्त झालेली प्रकरणे तपासुन त्यावर कार्यवाही करणे अथवा सक्षम प्राधिकरणाच्या स्तरावर घ्यावयाच्या निर्णयासाठी शिफारस करणे.

शासनाकडुन व अन्य बाहेरील व्यक्तीकडुन अथवा इतर विभागाकडुन प्राप्त होणारी निवेदन पत्रे / विषयांची तपासणी करणे, त्यास उत्तर देणे, शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे प्राप्त झालेली प्रकरणे सत्वर सादर करणे. ज्या ठिकाणी कार्यकारी अभियंता अथवा इतर विभागाकडुन कार्यवाही अथवा अभिप्राय घ्यावयाचे असतील तर त्यादृष्टीने काही कालावधी लागत असेल तर पाठपुरावा करणे.

मॅन्युअल - ५

कर्तव्ये बजावतांना मंडळाच्या अधिकारी कर्मचा-यांकडून वापरण्यात येणा-या नियम, विनियम सुचना हस्तपुस्तिका व अभिलेख यांचा तपशील.

या विभागात म्हाडा अधिनियम, प्राधिकरणाने वेळोवेळी काढलेले परिपत्रके, कर्मच्याच्यांचे बाबतीत महाराष्ट्र सिफील सर्फिसेस नियम व बांधकामाचे नियमासाठी महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम लेखा संहीता, प्राधिकरणांचे अधिकार प्रदान, ठराव व परिपत्रके या नुसार कार्यवाही केली जाते.

अधिनियम व नियमांचे संदर्भ :-

अ. म्हाडा अधिनियम १९७६

ब. सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका

- क. प्राधिकरणाने प्रदान केलेली अधिकार प्रदानता
- ड. नियम आणि विनियमाला अनुसरून प्राधिकरणाने आखलेले धोरण/परिपत्रके इ.
- इ. लागू असलेले सर्व डी.एस.आर.

मॅन्युअल - ६

मंडळ स्तरावर अथवा मंडळाच्या नियंत्रणाखाली कागदपत्रांची वर्गवारी.

खालील दस्तऐवज / नियम / विनियम / अहवाल / परिपत्रके या विभागाकडे उपलब्ध असतात.

१. अ. म्हाडा अधिनियम १९७६
 - ब. सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका
 - क. प्राधिकरणाने प्रदान केलेली अधिकार प्रदानता
 - ड. नियम आणि विनियमाला अनुसरून प्राधिकरणाने आखलेले धोरण/परिपत्रके इ.
 - इ. लागू असलेली सर्व डी.एस.आर.
२. प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेले परिपत्रके सारग्रंथ (कॉर्पोरेशन)
३. स्थापत्य परिमंडळामार्फत मंडळाच्या / प्राधिकरणाच्या बैठकीपूढे निर्णयासाठी सादर केलेल्या प्रकरणांच्या विषयनिहाय नस्त्या / बाब टिप्पणी नस्ती.
४. विविध विषयाबाबतचे मासिक प्रगती अहवाल.
५. योजनांविषयक माहीती जसे की, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रके, निविदा याबाबतचे मंजुर प्रस्ताव, याबाबतच्या नोंदवहया व इतर पत्रव्यवहार, बांधकाम सुरु असलेल्या योजनांची माहीती व त्याबाबतचा पत्रव्यवहार, झालेल्या कामांबाबतची व हाती घेण्याच्या योजनांबाबतची माहीती, योजनेवर झालेला पत्रव्यवहार.
६. कर्मचाऱ्यांची वैयक्तीक नस्ती व विविध विभागाशी झालेला पत्रव्यवहार, माहीती अधिकारा संबंधीची माहीती व त्याबाबतचा पत्रव्यवहार, प्राधिकरणाने निर्गमित केलेली परिपत्रके व त्याबाबतचा पत्रव्यवहार.

मॅन्युअल - ७

धोरण तयार करणे किंवा प्रशासन यामधे जनतेच्या/लोकप्रतिनिधींच्या सहभागाविषयी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेबाबत तपशील.

सदर बाबत माहिती संकलित करून धोरण राबविणेकरीता व मान्यतेकरीता वरिष्ठ कार्यालयास सादर केली जाते.

मॅन्युअल - ८

कामकाज सल्ला देण्यास, मंडळाचा भाग असलेल्या २ किंवा त्यापेक्षा जास्त सभासद असणारे मंडळ परिषद, समिती गठित केली असल्यास त्याची माहिती. अशा समितीत यांच्या बैठकीचे इतिवृत्त सर्वसामान्य जनतेस खुले असते काय त्याबाबत माहिती.

सदर बाब या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत नाही.

मॅन्युअल - ९

मंडळाचे अधिकारी व कर्मचा-यांची सूची/निर्देशिका.

कार्यकारी अभियंता / ग-दक्षिण / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांच्या कार्यालयात^१
कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचा-यांची निर्देशिका,

अ. क्र.	अधिकारी / कर्मचारी यांची नावे (संवर्ग निहाय)	हुद्दा	वर्ग	पत्ता
१	श्री. सुधीर येवले	कार्यकारी अभियंता	१	
२	श्री. महेश हेडाऊ	उप अभियंता	१	
३	श्री. निलेश गाडगे	उप अभियंता	१	
४	श्री. आकाश तेली	कनिष्ठ अभियंता	३	कार्यकारी अभियंता ग(दक्षिण) विभाग, यांचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु. मंडळ. विश्वराजा दर्शन इमारतीच्या मागे मुक्तांगण शाळा, पाचवा मजला प्रभादेवी, मुंबई
५	श्री अमित प्रताप	वरिष्ठ लिपिक	३	
६	श्री. संजय पेडणेकर	वरिष्ठ लिपिक	३	
७	श्री हरिदास जाधव	कनिष्ठ लिपिक	३	कार्यालयीन इमेल- rreegsmhada@gmail.com

मॅन्युअल - १०

मंडळाच्या अधिकारी/कर्मचा-यांना मासिक वेतन व नुकसान भरपवार्फ देण्याची विनीयमातील पदधत
सदर बाब मुख्य लेखाधिकारी / मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या कार्यालयाशी संबंधित आहे.

मॅन्युअल - ११

प्रत्येक नियोजनासाठी अर्थसंकल्पात केलेली प्रस्तावित तरतुद व प्रत्यक्ष झालेला खर्च.

या विभागाकडून वेळोवेळी प्रस्तत कामानुसार अंदाजत्रके सादर केली जातात व प्रत्यक्ष झालेल्या खर्चाची देयके मुख्य लेखाधिकारी/दुवपु मंडळ यांचेकडे अदायगीसाठी पाठविली जातात.

मॅन्युअल - १२

अर्थसहाय्यीत कार्यक्रम राबविण्याची पदधत अर्थसहाय्याची रक्कम व लाभार्थी यांचा तपशील.

या विभागांतर्गत असलेल्या उपकरप्राप्त इमारतींसाठी मा.विधानसभा/ विधानपरिषद सदस्य यांच्या स्थानिक आमदार निधीतून प्राप्त अर्थसहाय्याने दुरुस्तीची कामे राबविण्यात येतात व सदर कामांचे लाभार्थी हे उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू / रहिवाशी असतात.

मॅन्युअल - १३

मंडळातर्फे देण्यात येणा-या सवलत परवाना किंवा अधिकृत यांच्या लाभार्थीचा तपशील.

सदर बाब या कार्यालयाशी संबंधित नाही.

मॅन्युअल - १४

इलेक्ट्रॉनिक माध्यमावर उपलब्ध असलेल्या माहितीचा तपशील

या संदर्भात खालील माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमावर उपलब्ध आहे.

१)जी.आय.एस मॅपींग अंतर्गत या विभागातील पुनर्रचित व संक्रमण शिबीर इमारतीची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मॅन्युअल - १५

माहिती मिळविण्यास नागरिकांना उपलब्ध सुविधाचा तपशिल. वाचनालय व वाचनखोली असल्यास त्याबाबात तपशिल.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत या विभागात अपिलीय अधिकारी जन माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी कार्यरत आहेत. (सविस्तर तपशील मॅन्युअल क्र. १६ मध्ये) वाचनालय व वाचनखोली या कार्यालयाकडे उपलब्ध नाही.

मॅन्युअल - १६

जन माहिती अधिकारी यांचे नांव, पद आणि इतर तपशील.

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कार्यकारी अभियंता ग(दक्षिण) येथील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी, आणि अपिल अधिकारी यांची तपशीलवार माहिती.

जनमाहिती अधिकारी :-

अ.क्र.	माहिती अधिकारीचे नांव	अधिकारी पद	माहिती अधिकारी म्हणून त्यांची कार्यकक्ष	संपूर्ण पत्ता व दूरध्वनी
१.	श्री.महेश हेडाऊ	उप अभियंता -२ व उपअभियंता १ चा अतिरिक्त कार्यभार	मॅन्युअल क्र. २ मधील कार्यकक्षप्रमाणे	कार्यकारी अभियंता ग(दक्षिण) विभाग, यांचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु. मंडळ. विश्वराजा दर्शन इमारतीच्या मागे मुक्तांगण शाळा , पाचवा मजला प्रभादेवी, मुंबई कार्यालयीन इमेल- rreegsmhada@gmail.com
२	श्री.निलेश गाडगे	उप अभियंता-३ व उपअभियंता ४ चा अतिरिक्त कार्यभार	मॅन्युअल क्र. २ मधील कार्यकक्षप्रमाणे	

सहा. माहिती अधिकारी

अ.क्र.	सहाय्यक माहिती अधिकारीचे नांव	अधिकारी पद	सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांची कार्यकक्ष	संपूर्ण पत्ता व दूरध्वनी
१	श्री. आकाश तेली	कनिष्ठ अभियंता	श्री. महेश हेडाऊ, व श्री निलेश गाडगे उपअभियंता यांच्या अखत्यारित सहाय्यक अधिकारी माहिती	कार्यकारी अभियंता ग(दक्षिण) विभाग, यांचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु. मंडळ. विश्वराजा दर्शन इमारतीच्या मागे मुक्तांगण शाळा , पाचवा मजला प्रभादेवी, मुंबई कार्यालयीन इमेल- rreegsmhada@gmail.com

प्रथम अपिलीय माहिती अधिकारी :-

अ.क्र.	अपिलीय अधिकारीचा नाव	अधिकारी पद	अपिलीय अधिकारी म्हणून त्यांची कार्यकक्षा	संपूर्ण पत्ता व दूरध्वनी
१	श्री. सुधीर येवले	कार्यकारी अभियंता	ग(दक्षिण) विभाग	कार्यकारी अभियंता ग(दक्षिण) विभाग, यांचे कार्यालय, मुं.इ.दु.व पु. मंडळ. विश्वराजा दर्शन इमारतीच्या मागे मुक्तांगण शाळा , पाचवा मजला प्रभादेवी, मुंबई कार्यालयीन ईमेल- rreegsmhada@gmail.com

मॅन्युअल - १७
विहित करावयाची असलेली इतर काही माहीती.


----- निरंक -----

कार्यकारी अभियंता / ग-दक्षिण विभाग
मुंबई इमारत दुर्घस्ती व पुनर्रचना मंडळ

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

(म्हाडाचा घटक)

म्हाड
MHADA



जा.क्र./का.अ./ग-(द) /२०२४

कार्यकारी अभियंता/ग (दक्षिण) विभाग,
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ,
परेल, मुंबई - ४०० ०९३

दिनांक :

प्रति,
मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी
प्राधिकरण, गृहनिर्माण भवन,
वांद्रे (पुर्व) मुंबई ४०००५१

विषय : म्हाडा संकेत स्थळावर १७ मॅन्युअल व नागरीकांची सनद (Citizen Charter)
तसेच इतर महत्वाच्या बाबी अद्यावत करणेबाबत.

संदर्भ : मा.उपाध्यक्ष तथा मु.का.अ./प्राधिकरण यांचे परिपत्रक २६/२०१०
दिनांक ३१/०५/२०१०.

महादेय,

उपरोक्त विषयांकित संदर्भाधिन पत्रानुसार ग दक्षिण विभाग, मुं.इ.दु. व पु.मंडळ संबंधीत १७ मॅन्युअल म्हाडा संकेत स्थळावर अद्यावत करण्याबाबतची माहिती सोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर माहिती म्हाडा संकेत स्थळावर अद्यावत करण्यात यावी ही विनंती.

आपला विश्वासू

कार्यकारी अभियंता,ग (द)विभाग,
मुं.इ.दु.व पु.मंडळ, परळ, मुंबई

प्रत, मुख्य अधिकारी/ मुं.इ.दु.व पु.मंडळ, यांना माहितीसाठी सादर.

प्रत, उपमुख्य अभियंता/परि २/ मुं.इ.दु.व पु.मंडळ, यांना माहितीसाठी सादर.

प्रत, प्रशासकीय अधिकारी / मुं.इ.दु.व पु.मंडळ, यांना माहितीसाठी.

टीप :- या कार्यालयाचे पत्र क्र.२५८९ दिनांक १९.०६.२०२३ अन्वये १७ मॅन्युअल संबंधित अद्यावत माहिती म्हाडा संकेत स्थळ (वेबसाईट) <http://mhada.maharashtra.gov.in> तथा <http://www.mhada.com> येथे प्रदर्शित करण्यात आली आहे.